

रुचिता am Ende eines comp. *das Gefallenfinden an*: आरम्भरुचिता (eig. nom. abstr. von आरम्भरुचि adj.) *die Lust Vieles zu unternehmen* M. 12, 32. समान° (nom. abstr. von समानरुचि adj. *an Gleichem Gefallen findend*) *gleicher Geschmack* RĀGA-TAR. 1, 310. संविभाग° सुCR. 1, 312, 18. अर्धमे रुचिता MBH. 13, 5628 fehlerhaft für अर्धमरुचिता, wie die ed. Bomb. liest. — Vgl. रुचिब.

रुचिब n. = रुचिता am Ende eines comp.: द्विसा° nom. abstr. von द्विसारुचि adj. *Gefallen findend an* R. 5, 29, 25.

रुचिदत्त m. N. pr. eines Commentators Verz. d. Oxf. H. 243, a, No. 601. 531, c. Verz. d. B. H. No. 678. HALL 83. °मिश्र 30.

रुचिदेव m. N. pr. eines Mannes KATHĀS. 110, 123.

रुचिधामन् n. *die Stätte des Lichtes* d. i. *die Sonne* ÇIÇ. 9, 13.

रुचिनाथ m. N. pr. eines Autors Verz. d. B. H. No. 823.

रुचिपति m. N. pr. eines Commentators des Anargharāghava Verz. d. Oxf. H. 137, b, No. 267.

रुचिपर्वन् m. N. pr. eines Mannes MBH. 7, 1177.

रुचिप्रद adj. *Appetit machend* सुCR. 1, 177, 8. 178, 11. 198, 8. 199, 3.

रुचिप्रभ m. N. pr. eines Daitja MBH. 12, 8264.

रुचिफल n. *eine best. Frucht*, = अमृताकू RĀGAN. im ÇKDR.

रुचिर्भर्तृ m. *der Herr des Lichtes* d. i. *die Sonne* und zugleich *der Herr der Lust* d. i. *Gatte* ÇIÇ. 9, 17.

रुचिर् (von 1. रुच् UNĀDIS. 1, 52. 1) adj. (f. झा) a) *hell, glänzend, prächtig, schön* AK. 3, 2, 1. H. 1444. HALĀJ. 4, 4. °प्रभ R. 7, 22, 7. धाजिञ्चु रुचिर् च VARĀH. BRH. S. 81, 28. 84, 2. दशन 105, 10. कनकरुचिरश्री VIKR. 76. Spr. 739. कनकस्तम्भ° (रङ्ग) MBH. 3, 2193. रुचिर् चैव चित्तयेत् AMRTAN. Up. in Ind. St. 9, 26. महार्धत्वरुचिर् गृह्णन् KATHĀS. 35, 38. KĀURAP. 15. मुनिसत्तम BRAHMA-P. in LA. (III) 51, 10. MĀRK. P. 63, 58. रथ MBH. 1, 4098. आनन 3, 2187. अपाङ्ग 2269. मृगद्विजाः 12042. 16969. वस्त्र 4, 2117. HARIV. 6926. 8707. अम्बु 9462. R. 1, 5, 13 (11 GORR.). 64, 6. 2, 52, 6. 91, 52. 96, 18. R. GORR. 2, 32, 18. 100, 51. 3, 6, 4. 21, 9. 49, 33. 52, 16. 24. 4, 13, 5. KĀM. NITIS. 7, 49. RAGH. 9, 67. 14, 48. Spr. 999. 3288. 3639. VARĀH. BRH. S. 6, 13. 12, 1. 43, 25. 44, 24. 47, 7. 56, 27. 63, 2. 3. 68, 2. 69, 10. 70, 7. 104, 21. कथा KATHĀS. 53, 239. 59, 179. स्मित BHĀG. P. 1, 15, 18. 16, 36. 19, 28. गिर 3, 15, 11. 23, 36. 25, 35. 4, 24, 41. 27, 2. 5, 2, 5. 8. 11. 17, 13. 18, 16. 24, 10. 6, 10, 31. 7, 6, 11. 9, 13. 9, 1, 24. PANĀAR. 1, 11, 4. KĀURAP. 24. विवृति Verz. d. Oxf. H. 139, b, 8 v. u. सु° MBH. 3, 1794. R. 1, 63, 2 (65, 2 GORR.). 2, 72, 19. — b) *gefallend, genehm, zussagend, ansprechend* MBH. 3, 3582. यद्यस्य नास्ति रुचिर् तत्र न तस्य स्पृहा मनोज्ञे ऽपि Spr. 2391. RĀGA-TAR. 2, 40. PANĀAR. 1, 11, 12. त्वमात्मरुचिर् समाचर PANĀAT. 170, 6. appetitlich ÇĀRṅG. SĀMĀH. 1, 2, 4. *lecker* UNĀDIK. im ÇKDR. — 2) m. N. pr. eines Sohnes des Senaġit HARIV. 1058. fg.; vgl. रुचिराश्रय. — 3) f. झा a) *ein best. gelbes Pigment*, = गौराचन RĀGAN. im ÇKDR. — b) N. zweier Metra: a) 4 Mal 50 Moren COLEBR. Misc. Ess. II, 157 (III, 43). — ß) 4 Mal ———, ———— COLEBR. Misc. Ess. II, 161 (VIII, 2). Ind. St. 8, 384. — c) N. pr. eines Flusses R. 4, 40, 20. — 4) n. a) *Safran*. — 2) *Rettig*. — 3) *Gewürznelken* RĀGAN. im ÇKDR.

रुचिरकेतु m. N. pr. eines Bodhisattva BURH. Intr. 530. 533.

रुचिरदेव m. N. pr. eines Prinzen KATHĀS. 67, 6. figg.

रुचिरधी m. N. pr. eines Fürsten VP. 450.

रुचिरप्रभाससंभव m. N. pr. eines Schlangendämons VJUP. 89.

रुचिरश्रीगर्भ m. N. pr. eines Bodhisattva DAÇABHŪM. 2.

रुचिराञ्जन m. = शोभाञ्जन *Hyperanthera Moringa* RĀGAN. im ÇKDR.

रुचिराश्रय m. N. pr. eines Sohnes des Senaġit VP. 452. BUĀG. P. 9, 21, 23. fg. — Vgl. रुचिर 2).

रुचिरामुत m. metron. PĀLAKĀPJA'S TRIK. 2, 7, 22.

रुचिरुचि, रुचिरुचे रोचनम् N. eines SĀMAN Ind. St. 3, 231, b.

रुचिवह् adj. *Licht bringend* P. 6, 3, 121, VĀRTI.

रुचिष्य (von 1. रुच् UNĀDIS. 4, 178. adj. 1) *gefallend, genehm, erwünscht* UĠĠVAL. न पृथ्वी कामये कृत्स्नी संतुष्टे ऽस्मि पैद्विभिः । एष एव रुचिष्यो मे वरः HARIV. 14265. — 2) *Appetit machend* सुCR. 1, 224, 16. 231, 19. *lecker* UNĀDIK. im ÇKDR.

रुचिष्य adj. सुCR. 1, 219, 15 fehlerhaft für रुचिष्य *Appetit machend*.

रुची f. = रुचि EKĀRTHASĀMĠRAHA im ÇKDR.

रुच्य (von 1. रुच्) 1) adj. P. 3, 1, 114. VOP. 26, 20. a) *gefallend, prächtig, schön* P., Sch. AK. 3, 2, 2. H. 1444. — b) *Appetit machend* सुCR. 1, 178, 7. 180, 4. 210, 12. 226, 15. VĀGBH. 6, 114. BUĀVAPR.; s. u. कुण्डलिन 3) b). — 2) m. a) *Geliebter, Gatte* H. 517. HALĀJ. 2, 342. — b) *Boz. verschiedener Pflanzen: Strychnos potatorum* Lin. (s. कतक) und *Reis* RĀGAN. im ÇKDR. *Aegle Marmelos* Corr. H. 813, Schol.; vgl. रौच्य = बैल्व. — 3) n. = सौवर्चल RĀGAN. im ÇKDR.

रुच्यकन्द m. *Arum campanulatum* Roxb. RĀGAN. im ÇKDR.

रुच्यवाहन HARIV. LANGL. I, 41 fehlerhaft für रुच्यवाहन.

1. रुच्, रुञ्ति (भङ्गे) DhĀTUP. 28, 123. रुञ्तिनाः NAIGH. 4, 3. रुञ्जि; ved. रोक् 2. sg.; रोदयति (vgl. Kār. 2 aus Siddh. K. zu P. 7, 2, 10); hier und da auch med.; partic. रुग्णं (hier und da fehlerhaft रुग्); *erbrechen, zerbrechen, zertrümmern*: अद्रिं रुञ्जन्नाङ्गरतो रवेण RV. 1, 71, 2. ऊर्वम् 3, 32, 16. 4, 2, 15. 4, 11. गोत्रा 16, 8. कमापो अद्रिं परिधिं रुञ्ति 18, 6. 6, 6, 3. पुरः 16, 39. 18, 10. रुञ्ज यस्वो पृत्यति 9, 33, 3. 94, 4. 10, 89, 6. 7. रुग्णमद्रः 3, 31, 6. AV. 16, 1, 2. अरुञ्जं प्राग्वंशम् HARIV. 12231. नदी कूलानि रुञ्ति P. 2, 3, 54, Sch. रुनुयंनपात्राणि BHĀG. P. 4, 5, 15. शिरामणिम् — गदया रुञ्ज ह 10, 77, 3. BHĀT. 14, 78. श्येनो यथा पतिपूगाञ्जति (zerpflückend) माद्रीपुत्रो शेषयेतो न शत्रून् MBH. 3, 660. रुग्ण zerbrochen VOP. 26, 88. fg. AK. 3, 2, 40. H. 1483. वात° (वनस्पति) MBH. 3, 678. RAGH. 9, 63. KATHĀS. 5, 101. 93, 75. BHĀG. P. 2, 7, 25. BHĀT. 4, 42. शैल° zerschmettert RAGH. 12, 73. R. 2, 114, 6 (wo die ed. Bomb. रुग्णगन्वाञ्जिरथञ्जो liest). असिशक्तिगदारुग्णाः (असुराः) MBH. 1, 1170. रुग्णा मेघाः (वायुना) 12, 12408. आसो प्रज्ञानमेषो पशूनां मा भेमा भेस् von भिद्, nicht von भो, wie MAUDH. annimmt) रुञ्जो च नः किं चनाममत् mache Keinem Wunden noch Gebreste VS. 16, 47. Jmd (acc.) Schmerzen bereiten: रुञ्ति हि शरोराणि रोगाः शारीरमानसाः । सायका इव तीक्ष्णायाः Spr. 4943. रोगो रुञ्जते येन जन्तुः MBH. 7, 2118. यदि सत्यं मृहन्धेव (तवाङ्गानि) किमकाण्डे रुञ्ति माम् Spr. 4112. KATHĀS. 62, 233. mit dem gen. des obj. bei unpersönlicher Ausdrucksweise P. 2, 3, 54. चौरस्य रुञ्ति रोगः Sch. falsch angewandt in der Stelle: रावणास्येह रोदयति कपयः *die Affen werden Rāvāṇa Pein verursachen* BHĀT. 8, 120. शो-